

## 'महाराष्ट्र देशा' पोहोचणार जगभर

22 Jan 2012, 0032 hrs IST

उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकांची ई-बुक आवृत्ती

मनिषा नित्सुरे-जोशी । मुंबई

छायाचित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख करून देणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे 'महाराष्ट्र देशा' हे पुस्तक आता ई-बुकच्या माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. सोमवारी, २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात सायं. ७ वाजता आयोजित कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच हस्ते त्यांच्या 'महाराष्ट्र देशा' पुस्तकाच्या मराठी तसेच इंग्रजी आवृत्तीचे आणि 'पहावा विठ्ठल' पुस्तकाचे ई-बुक आवृत्तीचे प्रकाशन करणार आहेत.

पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने त्यांची ई-बुक आवृत्ती प्रसिद्ध करणाऱ्या बुक गंगा डॉट कॉमटफेर् वरील तिन्ही पुस्तकांच्या ई-बुक आवृत्त्या सुरू करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत अनेक पुस्तकांचे ई-बुक करण्यात आले असून छायाचित्रांच्या पुस्तकाचे ई-बुक प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच या पुस्तकांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. वरील तिन्ही पुस्तके म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या एरिअल फोटोग्राफीचा उत्तम नमुना असून त्यांनी हॅलिकॉप्टर मधून टिपलेल्या निसर्गरम्य महाराष्ट्राची आणि पंढरीच्या वारीची छायाचित्रे जगभरातल्या मराठी माणसांना पाहायला मिळणार आहेत.

एका क्लिकवर पुस्तक जगभर पोहोचण्याची किमया अद्ययावत तंत्रज्ञानामुळे साध्य झाली असली तरी अशा पुस्तकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा असतो. त्याबाबतीत 'बुक गंगा डॉट कॉम'चे संचालक संजय पेठे म्हणाले, 'छायाचित्रांचे पुस्तक ई-बुक म्हणून कसे दिसेल याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. पण, त्याचे स्वरूप पाहिल्यानंतर ठाकरेंनीही आपली पुस्तके ई-बुकच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्यास अनुमती दिली. ई-बुक आवृत्तीतील सर्व मजकूर, छायाचित्रे पायरसी प्रोटेक्टेट असून ती सीडी, पेन ड्राइव्ह, इमेल, प्रिंटआउट यापैकी कुठल्याही माध्यमात परावर्तित करता येणार नाहीत असे तंत्रज्ञान यासाठी वापरले आहे. वाचकांना ही पुस्तके फक्त त्यांच्याच कंप्युटरवर वाचता-पाहता येतील.'बुक गंगा डॉट कॉम'वर चारशे प्रकाशकांच्या हजारो पुस्तकांची यादी तयार असून ही सर्व पुस्तके वाचकांना दहा टक्के सवलतीत भारतात कुठेही घरपोच पोहोचविण्याची व्यवस्था बुकगंगाने केली आहे.